

जर्मन डेव्हलपमेंट बँक (KFW) कडून १२
मिलियन युरो इतके कर्ज घेण्यासाठी राज्य
शासनाचे Confirmation Certificate
देण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय, क्रमांक अपाऊ-२०१७/प्र.क्र.१५७/ऊर्जा-७.
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- ०३ ऑक्टोबर, २०१७.

- वाचा :-**
१. शासन निर्णय क्र. अपाऊ-२००७/प्र.क्र.६९३/ऊर्जा-७, दि. १४.१०.२००८.
 २. शासन निर्णय क्र. अपाऊ-२०१४/प्र.क्र.१४४/ऊर्जा-७, दि. ३०.८.२०१४.
 ३. शासन निर्णय क्र. अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/ऊर्जा-७, दि. २०.७.२०१५.
 ४. शासन निर्णय क्र. अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/भाग-८/ऊर्जा-७, दि. ९.९.२०१५
 ५. शासन निर्णय क्र. अपाऊ-२०१५/प्र.क्र.५२६/ऊर्जा-७, दि. २०.११.२०१५.

प्रस्तावना :-

भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने, नवीकरणीय ऊर्जा मोठ्या प्रमाणावर निर्माण करून ती निष्कासित (Evacuation) आणि पारेषित करण्यासाठी उभारावयाच्या पायाभूत पारेषण आराखड्याचा विकास करण्याच्या अनुषंगाने ग्रीन एनर्जी कॉरीडॉर (GEC) कार्यक्रम हाती घेतला आहे.

२. केंद्रीय विद्युत आयोग व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ग्रीन एनर्जी कॉरीडॉर कार्यक्रमांतर्गत जर्मन देशाच्या आर्थिक मदतीने Tranche II and Tranche III हे प्रकल्प राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सन २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या Tranche II या प्रकल्पांतर्गत रु.३६७ कोटी रुपयांच्या २७ योजनांना, केंद्र सरकारचे अनुदान तसेच जर्मन डेव्हलपमेंट बँक (KFW) कडून मिळणारे कर्ज आणि महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनीच्या अंतर्गत निधी यांद्वारे भागभांडवल उभारण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिल्यानंतर शासन निर्णय क्र.जीईसी-२०१५/प्र.क्र.२१८/ऊर्जा-४, दिनांक १०.११.२०१५ अन्वये सदर योजनेस मान्यता दिलेली आहे.

३. त्याअनुषंगाने महापारेषण कंपनीने जर्मन डेव्हलपमेंट बँक (KfW) कडून १२ मिलियन युरो इतके कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाचे Confirmation Certificate हवे असल्याने, सदर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची विनंती शासनाकडे केली आहे.

उपरोक्त वस्तुस्थिती पाहता जर्मन डेव्हलपमेंट बँके (KfW) कडून १२ मिलियन युरो इतके कर्ज घेण्यासाठी KfW बँकेला कर्जाच्या अनुषंगाने राज्य शासनाचे Confirmation Certificate देण्यासाठी वित्त विभाग, ऊर्जा विभाग व महापारेषण यांच्यामध्ये दुय्यम करार (subsidiary agreement) होणे आवश्यक आहे. सबब सदर दुय्यम करार (subsidiary agreement) करण्यास व Confirmation Certificate देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

महापारेषण कंपनीद्वारे ग्रीन एनर्जी कॉरिडॉर कार्यक्रमांतर्गत, जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून (KfW) घेण्यात येणाऱ्या १२ मिलीयन युरो इतके कर्ज घेण्यास दुय्यम करारातील अटी शर्तीचे पालन महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी करेल. तसेच, राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही या अटीच्या अधीन राहून राज्य शासनाच्या वतीने कन्फर्मेशन सर्टीफिकेट देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णयास वित्त विभागाच्या अर्थबळ शाखेच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ११८, दिनांक १६.९.२०१७ नुसार मान्यता घेण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१७१००३१६२३५२४११० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्र. पु. बडगेरी)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. मंत्री (ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

३. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
४. अप्पर मुख्य सचिव (वित्त), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
५. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
६. महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे
७. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ - सूत्रधार कंपनी मर्यादित
९. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित
१०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
११. सर्व परवानाधारक कंपन्या.
१२. सर्व मंत्रालयीन विभाग.
१३. ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. निवड नस्ती (ऊर्जा-७ कार्यासन), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.